

KOTHARI PRODUCTS LIMITED
 Regd. Office : "Pan Parag House", 24/19, The Mall, Kanpur (U.P.) 208 001
 Ph.No. : (0512) 2312171 - 74
 E-MAIL - : rkgupta@kothariproducts.in, Website : http://www.kothariproducts.in
 CIN : L16008UP1983PLC006254

NOTICE
 Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, the 14th November, 2022, inter alia, to consider, approve and take on record the Un-audited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the quarter & half year ended 30th September, 2022.

Further, pursuant to the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and Insider Trading Code of the Company, the trading window for trading in the shares of the Company has already been closed from Saturday 1st October, 2022 and will reopen after 48 hours after the aforesaid results are made public on 14th November, 2022.

The aforesaid notice can also be seen at the Company's Web-site at "www.kothariproducts.in" and also at the "www.bseindia.com" & "www.nseindia.com".

for KOTHARI PRODUCTS LTD.
 sd/-
 (RAJ KUMAR GUPTA)
 CS & COMPLIANCE OFFICER
 FCS-3281

Date : 3rd November, 2022
 Place : KANPUR

UNITED SPIRITS LIMITED
 Regd. Office: 'UB Tower', # 24, Vittal Malya Road, Bengaluru-560 001.
 Tel: +91 80 3985 6500; Fax: +91 80 3985 6862
 Email: investor.india@diageo.com Website: www.diageoindia.com
 Corporate Identity Number: L01551KA1999PLC024991

DIAGEO
 INDIA

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES
 Notice is hereby given that the Company has received requests from the following shareholders for issue of Duplicate Share Certificate(s) in lieu of the Original Share Certificate(s) reported to have been lost / misplaced. The share certificate(s) mentioned hereunder are therefore deemed to be cancelled and no transactions thereon would be recognized by the Company.

Sl. No.	Folio No.	Name of the Shareholder	No. of Shares	Certificate Number	Distinctive Nos	
					From	To
01	MS136944	Lia Cardoza	1000	5787	723041636	723042635

The public are hereby advised against dealing in any way with the above share certificates. Any person(s) who has / have any claims(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) along with all documentary evidences with the Company at its Registered Office within 8 days of the publication of this notice, after which no claim(s) will be entertained, and the Company will proceed to issue duplicate share certificates.

For UNITED SPIRITS LIMITED
 sd/-
 Mital Sanghvi
 (Company Secretary)

Place : Mumbai
 Dated : 04.11.2022

IIFL SECURITIES
 CIN L99999MH1996PLC132983
 Regd Office: IIFL House Sun InfoTech Park Road No.16V Plot No.B-23, MIDC
 Thane Industrial Area Wagle Estate Thane - 400604
 Tel: (91 -22)3929 4000 / 4103 5000/ 62727000 Fax (91 -22 2580 6654
 E-Mail id - Secretarial@iifl.com Website: www.iiflsecurities.com

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to general public and specifically to the clients/ customers of IIFL Securities Ltd., its group & associate companies that Ms. SUBHA SRINIVASAN residing at D3 504, DWARAKA QUEENS PARK, RAHATANI ROAD, PIMPLE SAUDAGAR, NEAR SHIVAR CHOWK PUNE CITY, KALEWADI PUNE - 411017 MAHARASHTRA, who was our Authorised Person having AP Code Authorised Person Registration No :- BSE Cash: AP01017901116170 Dated:-01/12/2020 NSE Cm/Fo/Cd/Co: AP1493105881 Dated :- 10/12/2020 MCX :- MCX/AP/139909 Dated :- 07/12/2020 NCDEX :- 123436 Dated :- 07/12/2020

having its office at D3 504, DWARAKA QUEENS PARK, RAHATANI ROAD, PIMPLE SAUDAGAR, NEAR SHIVAR CHOWK PUNE CITY, KALEWADI PUNE - 411017 MAHARASHTRA branch (hereinafter referred as "the AP"), had committed various unethical acts and violated the Company's Code of Conduct, Rules, Policies and directions as applicable from time to time. Therefore termination notice dated 06/10/2022 has already been issued to the said AP.

In first week of December, it has come to our knowledge that the said AP had unethical activity is a sackable offence and it is against the 'code of conduct' of the company compliance, scheme. We state that IIFL Securities Ltd., its group & associate companies, are not offering any scheme with assured return either to general public or the clients/ customers

In this regard also note SEBI vide its Circular CIR/MIRSD/16/2011 dated 22nd August 2011 issued the Guidance Note which clearly state that the payment must be made in broker's bank account and not to sub broker or agent's account. Further, the Risk Disclosure Document also clearly explained that the return in security market is related to volatility of various factors and cannot be assured.

We therefore hereby caution the general public including our clients/ constituents that no such scheme was ever introduced by the IIFL Securities Ltd., its group & associate companies and amount paid to the said AP was never received by the Company and hence any person dealt with the said AP in respect of said scheme was at their own risk and consequences.

For any information/request/queries/placing orders we request you to contact on 022-40071000/ Email Id -cs@iifl.com.

sanofi
SANOFI INDIA LIMITED
 Registered Office: Sanofi House, CTS. No. 117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400 072.
 Corporate Identity Number: L24239MH1956PLC009794
 Tel no: (91-22) 2803 2000 • Fax No: (91-22) 2803 2939
 Website: www.sanofiindiaitd.com • Email: igrc.sil@sanofi.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 30TH SEPTEMBER 2022

Rupees in Million

Particulars	Quarter ended	Nine Months ended	Quarter ended
	30.09.2022	30.09.2022	30.09.2021
Total income from operations	7,033	21,497	7,692
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,824	5,558	1,987
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,824	6,739	6,879
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,309	4,897	5,298
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,309	4,897	5,298
Equity Share Capital	230	230	230
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	—	—	—
Basic and diluted earnings per share Rs 10/- each	56.84	212.63	230.04

Notes:
 The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the quarter ended 30th September 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results is also available on the websites of the Company (www.sanofiindiaitd.com) and of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com).

For Sanofi India Limited
 RODOLFO HROSZ
 MANAGING DIRECTOR
 DIN: 09609832

Place: Mumbai
 Date: 3rd November 2022

Cipla Limited
 Regd. Office: Cipla House, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400 013
 Phone : (+91 22) 24826000 • Fax : (+91 22) 24826120 • Website : www.cipla.com
 Corporate Identity Number : L24239MH1935PLC002380

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022

(₹ in Crores)

Particulars	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended
	30-09-2022	30-06-2022	30-09-2021	30-09-2022	30-09-2021	31-03-2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total revenue from operations	5,828.54	5,375.19	5,519.80	11,203.73	11,024.15	21,763.34
Net profit / (loss) for the period before exceptional items and tax	1,100.36	974.56	995.81	2,074.92	2,115.95	3,675.39
Net profit / (loss) for the period before tax	1,100.36	974.56	995.81	2,074.92	1,991.33	3,493.27
Net profit / (loss) for the period after tax and share of profit / (loss) of associates	797.41	706.14	709.15	1,503.55	1,419.07	2,546.65
Net profit / (loss) for the period attributable to shareholders of the company	788.90	686.40	711.36	1,475.30	1,426.08	2,516.75
Total comprehensive income / (loss) for the period [Comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income / (loss) (after tax)]	754.55	703.08	611.35	1,457.63	1,502.25	2,930.32
Total comprehensive income / (loss) attributable to shareholders of the company	744.90	683.38	614.34	1,428.28	1,502.68	2,893.55
Paid-up equity share capital (face value of ₹ 2/- each)	161.40	161.38	161.33	161.40	161.33	161.36
Other equity						20,680.33
Earnings per share (face value of ₹ 2/- each)						
Basic (₹)	*9.78	*8.51	*8.82	*18.28	*17.68	31.20
Diluted (₹)	*9.77	*8.50	*8.80	*18.26	*17.66	31.17

*Not Annualised

Notes:
 1. The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standard 34 ('Ind AS 34') prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and are in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).
 2. The above is an extract of the detailed format of unaudited consolidated financial results for the quarter and half year ended 30th September, 2022 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter and half year ended 30th September, 2022 is available on the Company's website i.e. www.cipla.com under Investor Information section and on the stock exchange websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.
 3. The key standalone financial information is as under:

(₹ in Crores)

Particulars	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended
	30-09-2022	30-06-2022	30-09-2021	30-09-2022	30-09-2021	31-03-2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total revenue from operations	4,151.27	3,846.14	3,823.45	7,997.41	7,762.63	15,380.82
Profit before tax from continuing operations	969.82	980.75	1,012.04	1,950.57	2,064.72	3,804.38
Profit after tax from continuing operations	705.19	730.33	765.95	1,435.52	1,537.15	2,882.58
Profit before tax from discontinuing/restructuring operations	20.20	38.53	21.94	58.73	49.43	100.70
Profit after tax from discontinuing/restructuring operations	15.11	28.83	16.42	43.94	36.99	75.35

4. The above results have been reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 4th November, 2022. These results have been subjected to limited review by statutory auditors who have expressed an unmodified review report.

By order of the Board
 For CIPLA LIMITED
 Umang Vohra
 Managing Director and Global Chief Executive Officer

Mumbai
 4th November, 2022

SOLAR INDUSTRIES INDIA LIMITED
 CIN: L74999MH1995PLC085878
 Registered Office: "Solar" House 14, Kachimet, Amravati Road, Nagpur-440023, Maharashtra, India.
 Tel: + 91 712 6634555, Fax: + 91 712 22500200,
 Email: investor.relations@solargroup.com, Website: www.solargroup.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

(₹ in Crores, except per share data)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended
		30.09.2022	30.09.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2022	30.09.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
		(1)	(2)	(3)	(1)	(2)	(3)
1	Total Income from Operations (net)	874.90	1,880.42	439.88	1570.96	3195.18	798.68
2	Net Profit for the period after tax	91.91	171.77	32.01	188.62	371.25	74.77
3	Total Comprehensive Income for the period (after tax)	91.91	196.63	32.03	168.01	366.56	101.13
4	Paid up Equity Share Capital (Equity share of ₹ 2/- each)	18.10	18.10	18.10	18.10	18.10	18.10
5	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-	-
6	Earning per Share (Face value of ₹ 2 /-) (not annualised)						
	a) Basic:	10.16	18.98	3.54	19.49	38.30	8.15
	b) Diluted:	10.16	18.98	3.54	19.49	38.30	8.15

Notes:
 1. The Unaudited Consolidated and Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2022 of SOLAR INDUSTRIES INDIA LIMITED (the "Company") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on November 04, 2022. The Company confirms that its statutory auditors have issued limited review report opinion on the respective standalone and consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2022.
 2. The Company has identified 'Explosives and its Accessories', as its only reportable segment as defined under Ind AS 108 - Operating Segments.
 3. Previous period figures have been regrouped, as considered necessary, to conform with current period presentation.
 4. The above is an extract of the detailed format of statement of Unaudited Financial Results for the quarter and half year ended on September 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and half year ended on September 30, 2022 are available on the Stock Exchange websites at: (www.nseindia.com) and (www.bseindia.com) and on the Company's website at: (www.solargroup.com).

For Solar Industries India Limited
 sd/-
 Satyanarayan Nuwal
 Chairman
 DIN: 00713547

Place : Nagpur
 Date : November 04, 2022

NORTHERN ARC CAPITAL LIMITED
 CIN: U65910TN1989PLC017021
 Regd. Office: IITM Research Park, Phase I, 10th Floor, Kanagam Village, Taramani, Chennai - 600 113

Statement of unaudited standalone financial results for the quarter and half year ended 30 September 2022

(INR in Lakhs, except per equity share data)

Sl. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended
		September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	30,327.46	19,942.26	86,904.51
2	Net Profit for the Period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary Items)	6,976.73	5,716.07	22,708.84
3	Net Profit for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	6,976.73	5,716.07	22,708.84
4	Net Profit for the Period after Tax, (after Exceptional and/ or Extraordinary Items)	5,168.71	4,201.76	16,372.93
5	Total Comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	5,671.14	4,223.23	13,648.59
6	Paid-up Equity Share Capital	8,901.45	8,817.12	8,890.75
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	162,994.13	146,773.98	153,836.05
8	Securities premium	85,659.55	84,258.72	85,510.52
9	Net worth (Equity and preference share capital + Reserve and surplus excluding revaluation reserve)	180,160.22	163,855.94	170,991.44
10	Paid up Debt Capital/ Outstanding debt	-	-	-
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12	Debt Equity Ratio (Refer note b)	3.45	2.99	3.49
13	Earnings per share (of Rs. 10 each) (not annualised)			
	Basic	5.81	4.77	18.52
	Diluted	3.90	3.20	12.43
14	Capital Redemption Reserve	2,660.00	2,660.00	2,660.00
15	Debt Redemption Reserve (Refer note c)	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio (Refer note d)	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio (Refer note d)	NA	NA	NA

Notes:
 a. The Sl. No. 1 to 9 and 12 are extracts from the detailed format of Statement of unaudited standalone financial results for the quarter and half year ended 30 September 2022 filed with the stock exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the statement of unaudited standalone financial results for the quarter and half year ended 30 September 2022 are available on the websites of the stock exchange and the Company.
 b. Debt equity ratio is calculated as (Long-term borrowing + Short-term borrowings) / Net worth
 c. As per Rule 18(7)(b)(ii) of Companies (Share Capital and Debenture) Rules 2014 read with the Companies Act 2013, Debt Redemption Reserve is not required to be created for issue of privately placed debentures by Non-Banking Finance Companies registered with Reserve Bank.
 d. Debt service coverage ratio and interest service coverage ratio is not applicable for Non Banking Finance Company (NBFC) and accordingly no disclosure has been made.
 e. The statement of unaudited standalone financial results for the quarter and half year ended 30 September 2022 has been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on 4 November 2022. The auditors have issued an unmodified opinion on the financial results.
 f. The Unaudited Standalone Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') 34 - "Interim Financial Reporting" as prescribed under section 133 of the Companies Act 2013 (the Act) and in terms of with Regulation 52 of the Securities Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. Any application guidance/ clarifications/ directions issued by Reserve Bank of India (RBI) are implemented as and when they are issued/ becomes applicable.
 g. In terms of the requirement as per RBI notification no. RBI/ 2019/170 DOR (NBFC) CC PD No. 109/22-10/106/2019-20 dated 13 March 2020 on implementation of Indian Accounting Standards. Non Banking Financial Companies (NBFCs) are required to create an impairment reserve for any shortfall in impairment allowances under Ind AS 109 and income recognition asset classification and provisioning (IRACP) norms (including provision on standard assets). The impairment allowances under Ind AS 109 made by the Company exceeds the total provision required under IRACP (including provision on standard assets) as at 30 September 2022 and accordingly, no amount is required to be transferred to impairment reserve.
 h. The Company has evaluated the impact of COVID-19 on the business and operations of the Company as at September 30, 2022 and is of the view that it does not have any material impact on the financial results of the Company on the basis of the facts and events upto the date of approval of these financial statements/results. However, in view of the dynamic nature of the pandemic, the Company will continue to monitor future events / developments that may result in an adverse effect on the business and operations of the Company.
 i. In compliance with Regulation 52 of the Securities Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, review of financial results for the quarter and half year ended 30 September 2022 has been carried out by the Statutory Auditors of the Company.
 j. For the items referred in sub-clauses (a), (b), (d) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) Bombay Stock Exchange and National Stock Exchange of India Limited and can be accessed on the URL https://www.northernarc.com/investor

Place: Chennai
 Date: 4 November 2022

Ashish Mehrotra
 Managing Director & CEO

